



सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-अ

वर्ष ११, अंक २०]

मंगळवार, फेब्रुवारी १८, २०२५/माघ २९, शके १९४६

[पृष्ठ ८, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक २९

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

विधि व न्याय विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १७ फेब्रुवारी, २०२५.

अधिसूचना

महाराष्ट्र दिवाणी न्यायालय अधिनियम.

क्रमांक सीआरसी २०२२/प्र. क्र.३७/कार्या.१२.—महाराष्ट्र दिवाणी न्यायालय अधिनियम (१८६९ चा १४) याच्या कलम ३ व ४ यांद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, आणि याबाबतीत यापूर्वी काढलेल्या सर्व अधिसूचनांमध्ये फेरबदल करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, दिनांक २२ फेब्रुवारी, २०२५ पासून, फेरबदल करीत आहे, आणि यथास्थिति, यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये, अनुक्रमे, त्या प्रत्येकासमोर विनिर्दिष्ट केलेल्या क्षेत्रांचा समावेश असणाऱ्या, उक्त अनुसूचीच्या स्तंभ (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेले नवीन न्यायिक जिल्हे निर्माण करीत आहे आणि उक्त न्यायिक जिल्ह्यांमधील सदर केंद्र म्हणून उक्त अनुसूचीच्या स्तंभ (३) मध्ये अनुक्रमे, त्या प्रत्येकासमोर विनिर्दिष्ट केलेली ठिकाणे निश्चित करीत आहे.

अनुसूची

जिल्हा (१)	क्षेत्रे (२)	ठिकाण (३)
परभणी	महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ (१९६६ चा महा. ४१) अन्वये घटित केल्याप्रमाणे परभणी जिल्हा	परभणी
हिंगोली	महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ (१९६६ चा महा. ४१) अन्वये घटित केल्याप्रमाणे हिंगोली जिल्हा	हिंगोली

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

विलास वसंत गायकवाड,

शासनाचे विधि सल्लागार-नि-सह सचिव.

(१)

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Mantralaya , Madam Cama Marg,
Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032,
Dated the 17th February, 2025.

NOTIFICATION

MAHARASHTRA CIVIL COURTS ACT.

No. CRC 2022/CR 37/Desk XII.—In exercise of the powers conferred by sections 3 and 4 of Maharashtra Civil Courts Act, (XIV of 1869), and of all other powers enabling it in this behalf, and in modification of all the earlier notifications issued in this behalf, the Government of Maharashtra hereby, with effect from the 22nd February, 2025, alters and, as the case may be, creates new judicial Districts specified in column (1) of the Schedule appended hereto, comprising the areas respectively specified against each of them in column (2) of the said Schedule and fixes the places respectively, specified against each of them in column (3) of the said Schedule as Sadr Station in the said judicial Districts.

Schedule

District (1)	Areas (2)	Places (3)
Parbhani	The District of Parbhani as constituted under the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966)	Parbhani
Hingoli	The District of Hingoli as constituted under the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966)	Hingoli

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VILAS VASANT GAIKWAD,
Legal Advisor-cum-Joint Secretary to Government.

विधि व न्याय विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १७ फेब्रुवारी, २०२५.

अधिसूचना

हिंदू विवाह अधिनियम, १९५५.

क्रमांक सीआरसी २०२२/प्र. क्र.३७/कार्या.१२.—हिंदू विवाह अधिनियम, १९५५ (१९५५ चा २५) महाराष्ट्र राज्यास लागू असताना, त्याच्या कलम ३ च्या खंड (ब) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा, आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून; आणि याबाबतीत यापूर्वी काढलेल्या सर्व अधिसूचनांमध्ये फेरबदल करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, दिनांक २२ फेब्रुवारी, २०२५ पासून, महाराष्ट्र दिवाणी न्यायालय अधिनियम (१८६९चा १४) या अन्वये त्याच्या सर्वसाधारण अधिकारितेच्या स्थानिक सीमांमध्ये उक्त अधिनियमान्वये निर्णय करावयाच्या प्रकरणांच्या बाबतीत अधिकारिता असलेल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, हिंगोली व वसमत यांचे न्यायालय विनिर्दिष्ट करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

विलास वसंत गायकवाड,
शासनाचे विधि सल्लागार-नि-सह सचिव.

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Mantralaya , Madam Cama Marg,
Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032,
Dated the 17th February, 2025.

NOTIFICATION

HINDU MARRIAGE ACT, 1955.

No. CRC 2022/CR 37/Desk XII.—In exercise of the powers conferred by clause (b) of section 3 of the Hindu Marriage Act, 1955 (25 of 1955), in its application to the State of Maharashtra and of all other powers enabling it in this behalf, and in modification of all the earlier notification issued in this behalf, the Government of Maharashtra hereby, with effect from the 22nd February, 2025, specifies the Court of Civil Judge Senior Division, Hingoli and Basmat in Hingoli District, as having jurisdiction in respect of the matters to be dealt with under the said Act within the local limits of its ordinary jurisdiction under the Maharashtra Civil Courts Act (XIV of 1869).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VILAS VASANT GAIKWAD,
Legal Advisor-*cum*-Joint Secretary to Government.

विधि व न्याय विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १७ फेब्रुवारी, २०२५.

अधिसूचना

महाराष्ट्र दिवाणी न्यायालय अधिनियम.

क्रमांक सीआरसी २०२२/प्र. क्र.३७/कार्या.१२.—महाराष्ट्र दिवाणी न्यायालय अधिनियम (१८६९ चा १४) याची कलमे २१, २२अ व २३ यांद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा, आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून; आणि याबाबतीत, यापूर्वी काढलेल्या सर्व अधिसूचना व आदेश यांमध्ये फेरबदल करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, असे निदेश देत आहे की, दिनांक २२ फेब्रुवारी, २०२५ पासून,—

(क) यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या जिल्हा न्यायालयास दुय्यम असलेले, त्यासमोर उक्त अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेले एक दिवाणी न्यायालय असेल, उक्त अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेले दिवाणी न्यायाधीश त्याचे अध्यक्ष असतील, ते, उक्त अनुसूचीच्या स्तंभ (४) मध्ये विनिर्दिष्ट केलेले ठिकाण किंवा ठिकाणे येथे त्यांचे न्यायालय भरवतील; आणि

(ख) उक्त अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या उक्त न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीशाच्या सर्वसाधारण अधिकारितेच्या स्थानिक सीमांमध्ये, उक्त अनुसूचीच्या स्तंभ (३) मध्ये त्यासमोर विनिर्दिष्ट केलेल्या क्षेत्रांचा समावेश असेल.

जिल्हा न्यायालयाचे नाव (१)	दिवाणी न्यायालयाचे नाव (२)	दिवाणी न्यायाधीशाच्या सर्वसाधारण अधिकारितेच्या स्थानिक सीमा (३)	दिवाणी न्यायालय भरविण्याची ठिकाणे (४)
हिंगोली जिल्हा न्यायालय	दिवाणी न्यायाधीशाचे न्यायालय (वरिष्ठ स्तर) हिंगोली व वसमत	महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ (१९६६ चा महा. ४१) अन्वये घटित केल्याप्रमाणे हिंगोली महसूली जिल्हा	हिंगोली व वसमत

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

विलास वसंत गायकवाड,
शासनाचे विधि सल्लागार-नि-सह सचिव.

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Mantralaya , Madam Cama Marg,
Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032,
Dated the 17th February, 2025.

NOTIFICATION

MAHARASHTRA CIVIL COURTS ACT.

No. CRC 2022/CR 37/Desk XII.—In exercise of the powers conferred by sections 21, 22A and 23 of Maharashtra Civil Courts Act, (XIV of 1869), and all other powers enabling it in this behalf, and in modification of all the previous notifications and orders issued in this behalf, the Government of Maharashtra hereby, with effect from the 22nd February, 2025, directs that,-

(a) there shall be a new Civil Court specified in column (2) of the Schedule hereto sub-ordinate to the District Court specified against it in column (1) of the said Schedule, to be presided over by a Civil Judge specified in column (2) of the said Schedule, who shall hold his Court at the place or places specified in column (4) of the said Schedule; and

(b) the local limits of the ordinary jurisdiction of the Civil Judge of the said Court, specified in column (2) of the said Schedule, shall comprise of the area specified against it in column (3) of the said Schedule .

Schedule

Name of the District Court	Name of the Civil Court	Local limits of the ordinary jurisdiction of the Civil Judge	Places for holding the Civil Court
The District Court of Hingoli	The Court of the Civil Judge (Senior Division) Hingoli and Basmat	Revenue District of Hingoli as constituted under the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah.XLI of 1966)	Hingoli and Basmat

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VILAS VASANT GAIKWAD,
Legal Advisor-cum-Joint Secretary to Government.

विधि व न्याय विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १७ फेब्रुवारी, २०२५.

अधिसूचना

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३.

क्रमांक सीआरसी २०२२/प्र. क्र.३७/कार्या.१२.—भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ (२०२३ चा ४६) महाराष्ट्र राज्यास लागू असताना, त्याच्या कलम ७ आणि कलम ८ यांद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा, आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून; आणि याबाबतीत यापूर्वी काढलेल्या सर्व अधिसूचनांमध्ये अंशतः फेरबदल करून, महाराष्ट्र शासन, मुंबई येथे अधिकारिता असलेल्या उच्च न्यायालयाशी विचारविनिमय करून, याद्वारे घोषित करित आहे की, दिनांक २२ फेब्रुवारी, २०२५ पासून,—

(एक) उच्च न्यायालयाने नियुक्त केलेले सत्र न्यायाधीश हे, हिंगोलीच्या सत्र विभागाच्या सत्र न्यायालयाचे अध्यक्ष असतील;

(दोन) सत्र न्यायाधीश, परभणी हे, आत्तापर्यंत ते ज्याचा वापर करत होते त्या, हिंगोली सत्र विभागाच्या व वसमत सत्र विभागाच्या बाबतीतील, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ (२०२३ चा ४६) या खालील कोणत्याही अधिकाराचा वापर करण्याचे दिनांक २२ फेब्रुवारी, २०२५ पासून बंद करतील; आणि

(तीन) सत्र न्यायाधीश, हिंगोली यांना, सत्र विभाग, वसमत कडील प्रकरणे स्वतः निकालात काढण्याचे, अथवा अधिकारिता असलेल्या इतर न्यायालयाकडे सोपविण्याचे, किंवा त्यांना योग्य वाटतील अशी कोणतीही प्रकरणे, अतिरिक्त सत्र न्यायालय, हिंगोली याकडे सोपविण्याचे, अधिकार असतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

विलास वसंत गायकवाड,
शासनाचे विधि सल्लागार-नि-सह सचिव.

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Mantralaya , Madam Cama Marg,
Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032,
Dated the 17th February, 2025.

NOTIFICATION

BHARTIYA NAGRIK SURAKSHA SANHITA, 2023.

No. CRC 2022/CR 37/Desk XII.—In exercise of the powers conferred by section 7 and 8 of the Bhartiya Nagrik Suraksha Sanhita, 2023 (46 of 2023), in its application to the State of Maharashtra, and of all other powers enabling it in this behalf; and in partial modification of all earlier notifications issued in this behalf, the Government of Maharashtra, in consultation with the High Court of Judicature at Bombay, hereby, with effect from the 22nd February, 2025, declares that,—

(i) a Sessions Judge, appointed by the High Court shall preside over the Sessions Court for the Sessions Division of Hingoli.

(ii) the Sessions Judge, Parbhani shall cease to exercise any powers under the code of Bhartiya Nagrik Suraksha Sanhita, 2023 (46 of 2023) in respect of the Sessions Division of Hingoli and Sessions Division of Basmat, which he had hitherto exercised, with effect from the 22nd February, 2025, and

(iii) the Sessions Judge, Hingoli shall have the powers to withdraw unto himself cases from the Sessions Division, Basmat or to assign to another Court of jurisdiction, or to assign to the Additional Sessions Court, Hingoli, any such cases as he thinks fit.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VILAS VASANT GAIKWAD,
Legal Advisor-cum-Joint Secretary to Government.